

Written Examination scheme

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

- The written test will consist of objective type questions only.
लेखी परिक्षेचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ राहिल.
- Total 100 questions with each question carrying 2 marks.
१०० प्रश्नांना प्रत्येकी २ मार्क असतील.
- Total marks 200. एकूण गुण २००
- Time duration of written test - 2 hours वेळ २ तास
- All questions are compulsory. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- No Negative Marking for Wrong Answer. नकारात्मक गुणपध्दत नसेल.

Candidates will be tested for following abilities/skills:

उमेदवाराची खालील विषयांवर क्षमता तपासण्यांत येईल.

- 1 General knowledge / Current affairs सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
- 2 Numerical ability संख्याविषयक योग्यता
- 3 Logical reasoning तर्कशक्ती
- 4 Data Interpretation ability विश्लेषणात्मक विचाराची क्षमता
- 5 Decision making ability निर्णय क्षमता
- 6 Post specific basics पदाला अनुसरून क्षमता

Sample Questions/ नमुना प्रश्न

गट - ड

General Knowledge – Sample Question

1	पंतप्रधान प्रमुख असतात.						
(A)	लोकसभेचे	(B)	राज्यसभेचे	(C)	सर्व पक्षांचे	(D)	मंत्रिमंडळाचे

Logical Reasoning – Sample Question

1	खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.							
(A)	CDA	(B)	MOK	(C)	WYU	(D)	HJF	

Quantitative Aptitude – Sample Question

1.	जर $y = 15$ आणि $w = 20$ तर $\sqrt{y^2 + w^2}$ ची किंमत काढा.							
(A)	625	(B)	25	(C)	35	(D)	$\sqrt{(15^2 + 20^2)}$	

Information Technology – Sample Question

1	A Pixel is.....							
(A)	A computer program that draws picture							
(B)	A picture stored in secondary memory							
(C)	The smallest resolvable part of a picture							
(D)	None of these							

Basic Engineering – Sample Questions

1	The resistance offered by internal stresses to bending is known as....							
(A)	Shear stress							
(B)	Compressive stress							
(C)	Modulus of elasticity							
(D)	Moment of resistance							

2	Which material is a break lining is usually made of							
(A)	Asbestos							
(B)	Leather							
(C)	Cork							
(D)	Fabric							

3	The resistivity of a conductor in the form of wire depends on its i. Length ii. Diameter iii. Material iv. Temperature							
(A)	i & ii							

(B)	ii & iii
(C)	iii & iv
(D)	i, ii and iv